

गुल्मकुष्ठ eine Art Aussatz Verz. d. Oxf. H. 281, a, No. 659.
 गुल्मिन् (von गुल्म) adj. ein Gebüsch bildend R. 7, 34, 11. = कलवृत्त Schol.
 गुर्वक UśVAL. zu UṅADIS. 4, 15. Verz. d. Oxf. H. 83, a, 14.
 गुसायिनपति m. N. pr. eines Fürsten Verz. d. Oxf. H. 334, a, 2. गुसायि^० 333, a, 5.
 1. गृह्, इत्यकार्यं करोत्यज्ञो न च जानाति गृह्णितुम् KATHÁS. 63, 187. गृह्णति: (vgl. गुप्तेन दण्डेन Hir. 29, 18) so v. a. durch Gelderpressungen RĀGA-TAR. 7, 1070. गृह् unter den शब्दालंकाराः Verz. d. Oxf. H. 208, a, No. 489. mitinbegriffen VS. Prāt. 4, 173.
 — समभि med. sich zusammenkauern HARIV. 9337. समवगृह्ते die neuere Ausg., = देहं संकोचयति Schol.
 — समव s. u. समभि.
 — उप 1) उपगृह् verhüllt, verdeckt BuĀg. P. 10, 84, 33. — 2) R. 7, 73, 19. KATHÁS. 63, 42. BuĀg. P. 11, 31, 19. fg. Z. 5 richtig उपगृह्ण ed. Bomb.
 — नि KATHÁS. 60, 23 (lies निगृह्ण). 62, 223. Z. 7 lies मूषिकेण.
 — परि vgl. परिगृह्.
 गृह् 1) ०वक्त्राणि Bez. der Zahl sechs Ind. St. 8, 383, 1. गृह्कानि (क Kopf) desgl. 396, 23.
 1. गृह् 1) आत्मानमन्विच्छ् गृह्णा (das Herz) प्रविष्टम् Spr. 3930. — Vgl. महागृह्.
 गृह्वासिन् m. N. pr. eines Muni Verz. d. Oxf. H. 53, a, 5. गृह्वा-सितार्थं n. N. pr. eines Tirtha 66, a, 14.
 गृह्णित् 1) = वन Wald (wie wir vermuthet haben) UśVAL. zu UṅADIS. 1, 57. — 2) गृह्णित् und ०पुत्र N. eines königlichen Geschlechts Verz. d. Oxf. H. 332, b, 5.
 गृह्णेश्वर m. N. pr. eines Wesens im Gefolge Çiva's KATHÁS. 114, 61.
 गृह्ण्य 3) b) ०राग Verz. d. Oxf. H. 309, a, 2. 3.
 गृह्ण्यक = पत्त KATHÁS. 57, 32. Verz. d. Oxf. H. 69, a, 31. ०पूजन VARĀH. BRH. 28 (26), 5. = कुत्रे HALĀJ. 1, 79. n. *Mysterium* in तथागत^०. — गुह्यक TRIK. 3, 3, 19 fehlerhaft für गृह्ण्यक.
 गृह्ण्यकाली Verz. d. Oxf. H. 93, b, 29. 96, a, 9.
 गृह्ण्यतन्त्र n. N. eines Tantra ebend. 109, a, 6.
 गृह्ण्यदेवी f. N. pr. einer buddh. Göttin WILSON, Sol. Works 2, 23.
 गृह्ण्यपिधान n. ein Schurz zum Bedecken der Schamtheile HALĀJ. 5, 56.
 गृह्ण्यपाद् 2) MBH. 7, 5407.
 गृह्ण्यर्चम् Med. k. 136.
 गृह्ण्यार्थ m. der verborgene —, mystische Sinn Verz. d. Oxf. H. 108, b, No. 169. adj. in der Rhetorik ein best. Fehler des Ausdrucks, wenn nämlich die Bedeutung nicht klar hervortritt, 207, a, 14.
 गृह्ण्यतत्त्वदीपिका f. Titel eines Commentars HALL 30.
 गृह्ण्य UṅADIS. 2, 12. n. HALĀJ. 3, 15.
 गृह्ण्य Sprung KĀTH. 39, 5. N. eines Sāman PAÑĀV. Br. 13, 12, 4.
 गृह्ण्यक HALĀJ. 2, 45.
 गृह्ण्यन 1) als verbotene Speise NĀJAMĀLĀV. 259, 4. PRĀJACĪTTEND. 32, a, 3.
 गृह्ण्यिषन्, lies गृह्ण्यिषणि infin. zu 1. गृह् mit der Bedeutung des Sollens und vgl. u. 1. गृह् mit अभिप्र.
 गृह्ण्यता, जीवित^० Lebenslust KATHÁS. 78, 87.
 गृह्ण्य 2) Z. 2 lies रसगृह्ण्यभिभूत (so die ed. Bomb.).

V. Theil.

गृह्ण्य 1) a) BuĀg. P. 11, 12, 23. — 2) ०दृष्टि adj. MBH. 12, 5309. Z. 9 richtig गृह्ण्य नि^० ed. Bomb. — 3) m. N. pr. a) eines Sohnes des Kṛṣṇa BuĀg. P. 10, 61, 16. — b) eines Rākshasa Verz. d. Oxf. H. 78, b, 41.
 गृह्ण्यत Verz. d. Oxf. H. 60, a, 29.
 गृह्ण्य 2) Z. 2 nach ÇKDR. u. वाराही soll AK. 2, 4, 3, 16 दृष्टि gelosen werden und गृह्ण्य eine von BHAR. angeführte Variante sein. — 4) m. N. pr. eines Mannes UTTARARĀMAK. 74, 15 (96, 7), 77, 7 (99, 5).
 गृह्ण्य zu streichen, da MBH. 13, 4427 गृह्ण्यो mit der ed. Bomb. zu lesen ist.
 गृह्ण्य 3) गृह्ण्यैः सह mit der Familie KATHÁS. 20, 21. गाढो गृह्ण्यैः सह Spr. 1973. = गृह्ण्यैः BuĀg. P. 11, 8, 9. — 4) auch ein astrologisches Haus VARĀH. BRH. 1, 16. 4, 20. 5, 13. — 6) Bez. des 4ten astrologischen Hauses VARĀH. BRH. 1, 16.
 गृह्ण्यकृष्ण Z. 2 lies Schildkrötenschale.
 गृह्ण्यकर्तृ Baumeister, Zimmermann R. 7, 5, 19.
 गृह्ण्यकर्मन् 1) BuĀg. P. 10, 71, 34. ŚĪH. D. 323, 14.
 गृह्ण्यकारक Verz. d. Oxf. H. 21, b, 21.
 गृह्ण्यकूलक m. eine Kürbisart, = चिचिण्ड BuĀVAPR. im ÇKDR. u. d. letzten Worte.
 गृह्ण्यकृत्य BuĀg. P. 10, 8, 30. 9, 22. — Vgl. अरूपतिभागाव्य^०.
 गृह्ण्यगोधा Verz. d. Oxf. H. 154, a, 3.
 गृह्ण्यच्छिद्र Spr. 379; vgl. 3275 (VER. 3, 8).
 गृह्ण्यदामिका f. Hausmagd BuĀg. P. 10, 83, 39. ०दासी 9, 1.
 गृह्ण्यधूम = धुन्धुमार H. an. 4, 260. MED. r. 272. HĀR. 245.
 गृह्ण्यधूम m. Moschusratze H. an. 3, 544. MED. r. 136. — Vgl. वैष्मनकुल.
 गृह्ण्यधूमभुञ्ज Spermig HALĀJ. 2, 88.
 गृह्ण्यधिति f. = पत्त Hauswand HALĀJ. 5, 63.
 गृह्ण्यधर्मिणी f. Hausmagd BuĀg. P. 10, 83, 11.
 गृह्ण्यधर्म, धर्म BuĀg. P. 10, 60, 59.
 गृह्ण्यधर्म, ०मध्यो वै पाकयज्ञः KĀTH. 36, 9.
 गृह्ण्यधर्म्य (so. nicht गृह्ण्यधर्म्य) UṅADIS. 3, 96.
 गृह्ण्यध्वत् m. Hausherr, Hausher Herr BuĀg. P. 10, 60, 59.
 गृह्ण्यध्वी f. = गृह्ण्यधिका HALĀJ. 5, 30.
 गृह्ण्यध्वान n. ein königliches Zelt, Lager HALĀJ. 2, 135.
 गृह्ण्यध्वानि f. Hausstand, der Stand eines Hausher Herrs KATHÁS. 73, 204.
 गृह्ण्यध्वानि गृह्ण्य + ध्वान^० m. Brauch des Hauses, das was ein Hausherr oder eine Hausher Herrin einem Gast gegenüber zu thun verpflichtet ist: तन्वाता तमुपागतम् । अमान्यदृष्ट्याचरिस्तेस्तेस्तत्समोचितैः KATHÁS. 57, 79.
 गृह्ण्यध्वानिक = धुन्धुमार HĀR. 245.
 गृह्ण्यध्वानवत् (von गृह्ण्यध्वान) m. Haushalter, Hausher Herr Spr. 1631.
 गृह्ण्यध्वानिन् BuĀg. P. 10, 86, 14.
 गृह्ण्यध्वानि = गृह्ण्यध्वानि 2): गृह्ण्यध्वानि BuĀg. P. 10, 8, 4. गृह्ण्यध्वानि infin. zu गृह्ण्य, प्रकृ KĀTH. 9, 13.
 गृह्ण्यध्वानि 1) बालादपि गृह्ण्यध्वानि गृह्ण्यध्वानि anzunehmen Spr. 1964, v. 1.
 गृह्ण्यध्वानि (von प्रकृ) f. das Wahrnehmen, Erkennen BĀDAR. 3, 3, 16.
 गृह्ण्यध्वानि f. Hausfrau BuĀg. P. 10, 60, 54.
 गृह्ण्यध्वानि गृह्ण्य + ध्वान^० n. ein am Hause gelegener Garten KATHÁS. 87, 13.
 1. गृह्ण्य 1, c) देव^० BHAR. 6, 61. रावततो गजः पद्मास्तदृष्ट्यान्वाधितुं धुवम् । सरो निशति Spr. 2391. KĀVĀD. 2, 179.